MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869



Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Valuation Report of the Immovable Property



Details of the property under consideration:

Name of Owner : Mr. Harishchandra Gooda Shetty

Residential Flat No. 1003, 10th Floor, **"Oakwood"**, Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village - Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District -Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State - Maharashtra, India.

Latitude Longitude : 19°14'0.1"N 72°58'18.3"E

Intended User:

Cosmos Bank IMCS Thane Branch

IMCS Campus, Plot no C-4 Near Automatic bus stop Opp Uplab company Wagle estate Thane



(

Thane : 101, 1st Floor, Beth Shalom, Near Civil Hospital, Thane (W) - 400601, (M.S),INDIA Email :thane@vastukala.co.in | Tel : 80978 82976 / 90216 05621

Dur Pan Ind	ia Presei	nce at :	
> Nanded	💡 Thane	💡 Ahmedabad	💡 Delhi NCR
🖓 Mumbai	💡 Nashik	💡 Rajkot	💡 Raipur
Aurangabad	💡 Pune	💡 Indore	💡 Jaipur

Regd. Office

BI-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai** :-400072, (M.S), India +91 2247495919 mumbai@vastukala.co.in @ www.vastukala.co.in



MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Page 2 of 21

Vastu/Thane/07/2024/009974/2307298 19/9-302-PSBS Date: 19.07.2024

VALUATION OPINION REPORT

This is to certify that the property bearing Residential Flat No. 1003, 10th Floor, **"Oakwood"**, Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village - Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District - Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State - Maharashtra, India belongs to **Mr. Harishchandra Gooda Shetty**.

Aggarwal Estate
Khewra Cir Marg
Shubharambh Com <mark>plex</mark>
Gladys Alwares Road

Considering various parameters recorded, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighbourhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed for this particular purpose at ₹ 1,77,16,540.00 (Rupees One Crore Seventy Seven Lakhs Sixteen Thousands Five Hundred And Forty Only).

The valuation of the property is based on the documents produced by the concern. Legal aspects have not been taken into considerations while preparing this report.

Hence certified

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.



Manoj Chalikwar

Govt. Reg. Valuer Chartered Engineer (India) Reg. No. IBBI/RV/07/2018/10366 Cosmos Bank Empanelment No.:

Encl.: Valuation report

Thane : 101, 1st Floor, Beth Shalom, Near Civil Hospital, Thane (W) - 400601, (M.S),INDIA Email :thane@vastukala.co.in | Tel : 80978 82976 / 90216 05621

Our Pan Ind	Our Pan India Presence at :		
💡 Nanded	💡 Thane	💡 Ahmedabad	💡 Delhi NCR
💡 Mumbai	💡 Nashik	💡 Rajkot	💡 Raipur
우 Aurangabad	💡 Pune	♀Indore	💡 Jaipur

Regd. Office

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai** :-400072, (M.S), India +91 2247495919 mumbai@vastukala.co.in @ www.vastukala.co.in Residential Flat No. 1003, 10th Floor, **"Oakwood"**, Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village -Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District - Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State -

Maharashtra, India Form 0-1 (See Rule 8 D) REPORT OF VALUATION OF IMMOVABLE PROPERTY (OTHER THAN AGRICULTURAL LANDS, PLANTATIONS, FORESTS, MINES AND QUARRIES)

GENERAL:

1	Purpose for which the valuation is made	To assess Fair Market Value as on 19.07.2024 for Housing Loan Purpose.
1	Date of inspection	17.07.2024
3	Name of the owner / owners	Mr. Harishchandra Gooda Shetty
4	If the property is under joint ownership / co-ownership, share of each such owner. Are the shares undivided?	sole ownership
5	Brief description of the property	Address: Residential Flat No. 1003, 10 th Floor, "Oakwood", Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village - Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District - Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State - Maharashtra, India. Contact Person : Harishchandra G. Shetty (Owner) Contact No. 9967020231
6	Location, Street, ward no	Village - Chitalsar Manpada, District - Thane
7	Survey / Plot No. of land	Village - Chitalsar Manpada New Survey No - 46, Hissa No. 2/1, 6, 5
8	Is the property situated in residential/ commercial/ mixed area/ Residential area?	Residential Area
9	Classification of locality-high class/ middle class/poor class	Middle Class
10	Proximity to civic amenities like schools, Hospitals, Units, market, cinemas etc.	All the amenities are available in the vicinity
11	Means and proximity to surface communication by which the locality is served	Served by Buses, Taxies, Auto and Private Cars
	LAND	



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

12	Area of Unit supported by documentary proof. Shape, dimension and physical features	Carpet Area in Sq. Ft. = 1017.00 (Area as per Site measurement)
		Carpet Area in Sq. Ft. = 886.00 (Area As Per Other)
		Built Up Area in Sq. Ft. = 1063.20 (Carpet Area + 20%)
13	Roads, Streets or lanes on which the land is abutting	Village - Chitalsar Manpada, Taluka - Thane, District - Thane, Pin - PIN Code - 400 610
14	If freehold or leasehold land	Free Hold.
15	If leasehold, the name of Lessor/lessee, nature of lease, date of commencement and termination of lease and terms of renewal of lease. (i) Initial Premium (ii) Ground Rent payable per annum (iii) Unearned increased payable to the Lessor in the event of sale or transfer	N.A.
16	Is there any restriction covenant in regard to use of land? If so, attach a copy of the covenant.	As per documents
17	Are there any agreements of easements? If so, attach a copy of the covenant	Information not available
18	Does the land fall in an area included in any Town Planning Scheme or any Development Plan of Government or any statutory body? If so, give Particulars.	Information not available
19	Has any contribution been made towards development or is any demand for such contribution still outstanding?	Information not available
20	Has the whole or part of the land been notified for acquisition by government or any statutory body? Give date of the notification.	No
	Attach a dimensioned site plan	N.A.
	IMPROVEMENTS	
22	Attach plans and elevations of all structures standing on the land and a lay-out plan.	Information not available
23	Furnish technical details of the building on a separate sheet (The Annexure to this form may be used)	Attached
24	Is the building owner occupied/ tenanted/ both?	Owner Occupied - Mr. Harishchandra Gooda Shetty
	If the property owner occupied, specify portion and extent of area under owner-occupation	Fully Owner Occupied





An ISO 9001 : 2015 Certified Company

25		is the Floor Space Index permissible and ntage actually utilized?	Floor Space Index permissible - As per TMC norms Percentage actually utilized – Details not available
26	RENTS		
	(i)	Names of tenants/ lessees/ licensees, etc	Owner Occupied - Mr. Harishchandra Gooda Shetty
	(ii)	Portions in their occupation	Fully Owner Occupied
	(iii)	Monthly or annual rent/compensation/license fee, etc. paid by each	37,800.00 (Expected rental income per month)
	(iv)	Gross amount received for the whole property	N.A.
27		ny of the occupants related to, or close to ess associates of the owner?	Information not available
28	fixture ranges	arate amount being recovered for the use of s, like fans, geysers, refrigerators, cooking s, built-in wardrobes, etc. or for services es? If so, give details	N. A.
29		letails of the water and electricity charges, If any, porne by the owner	N. A.
30		e tenant to bear the whole or part of the cost s and maintenance? Give particulars	N. A.
31		is installed, who is to bear the cost of enance and operation- owner or tenant?	N. A.
32		mp is installed, who is to bear the cost of enance and operation- owner or tenant?	N. A.
33	lighting	has to bear the cost of electricity charges for g of common space like entrance hall, stairs, ge, compound, etc. owner or tenant?	N. A.
34		is the amount of property tax? Who is to bear it? letails with documentary proof	Information not available
35		building insured? If so, give the policy no., nt for which it is insured and the annual premium	Information not available
36		dispute between landlord and tenant regarding ending in a court of rent?	N. A.
37		ny standard rent been fixed for the premises any law relating to the control of rent?	N. A.
26	SALE	S	
37	Give instances of sales of immovable property in the locality on a separate sheet, indicating the Name and address of the property, registration No., sale price and area of land sold.		As per sub registrar of assurance records
38	Land r	ate adopted in this valuation	N. A. as the property under consideration is a Residential in a building. The rate is considered as composite rate.





An ISO 9001 : 2015 Certified Company

39	If sale instances are not available or not relied up on, the basis of arriving at the land rate	N. A.
40	COST OF CONSTRUCTION	
41	Year of commencement of construction and year of completion	Year of Completion – 2014 (As per occupancy certificate)
42	What was the method of construction, by contract/By employing Labour directly/ both?	N. A.
43	For items of work done on contract, produce copies of agreements	N. A.
44	For items of work done by engaging Labour directly, give basic rates of materials and Labour supported by documentary proof.	N. A.
	Remark:	-A STATE (TM)

PART II- VALUATION

GENERAL:

Under the instruction of Cosmos Bank, IMCS Thane Branch Branch to assess Fair Market Value as on 19.07.2024 for Residential Flat No. 1003, 10th Floor, **"Oakwood"**, Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village - Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District - Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State - Maharashtra, India belongs to **Mr. Harishchandra Gooda Shetty**.

We are in receipt of the following documents:

1)	Copy of Agreement for sale No.5314/2020 Dated 23.11.2020 between Mr. Harishchandra Gooda Shetty(The Transferor) And Mr. V. C. Shaju & Mrs. Sini Shaju(The Transferee).
2)	Copy of Commencement Certificate V.P. No88 / 142 / TMC / TDD / 354 Dated 09.09.2009 issued by Thane Municipal Corporation.
3)	Copy of Occupancy Certificate V.P. No88 / 142 / TMC / TDD / 298 Dated 14.02.2014 issued by Thane Municipal Corporation.
4)	Copy of Previous Valuation Report Dated 09.09.2021.

Location

The said building is located at Village - Chitalsar Manpada, Taluka - Thane, District - Thane, PIN Code - 400 610. The property falls in Flat Zone. It is at a traveling distance 6.1 Km from Thane Railway Station.

Building

The building under reference is having Ground + 3 Podiums + 28 Upper Floors. It is a R.C.C. Framed Structure with 9" thick external walls and 6" Thk. Brick Masonery walls. The external condition of building is Good. The building is used for Residential purpose. 10th is having 7 Residential Flat. The building is having 3 lifts.





Residential Flat:

The Residential Flat under reference is situated on the 10th. The Composition of Residential Flat The composition of Residential Flat is 3 Bedroom + Living Room + Kitchen + 3 Toilet + 2 Passage + 4 Balcony. This Residential Flat is Italian Marble Flooring, Teak Wood Door frame with Solid door with safety door, Powder coated Aluminum sliding windows with M. S. Grills, Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with concealed etc.

Valuation as on 19th July 2024

The Carpet Area of the Residential Flat	:	886.00 Sq. Ft.
---	---	----------------

Deduct Depreciation:

Year of Construction of the building	:	2014 (As per occupancy certificate)
Expected total life of building		60 Years
Age of the building as on 2024	:	10 Years
Cost of Construction	:	1063.20 Sq. Ft. X ₹ 2,800.00 = ₹ 29,76,960.00
Depreciation {(100 - 10) X (10 / 60)}	:	15.00%
Amount of depreciation	:	₹ 4,46,460.00
Guideline rate obtained from the Stamp Duty Ready Reckoner for new property	:	₹ 1,20,855/- per Sq. M. i.e. ₹ 11,228/- per Sq. Ft.
Guideline rate (after depreciate)	:	₹ 1,13,600/- per Sq. M. i.e. ₹ 10,554/- per Sq. Ft.
Value of property as on 19th July 2024		886.00 Sq. Ft. X ₹ 20,500 = ₹1,81,63,000.00

(Area of property x market rate of developed land & Residential premises as on 2024 - 2025 published in The Indian Valuer's Directory and Reference Book for purpose of valuation. – Depreciation)

Fair value of the property as on 19th July 2024	:	₹ 1,81,63,000.00 - ₹ 4,46,460.00 = ₹ 1,77,16,540.00
Total Value of the property	(:	₹₹ 1,77,16,540.00
The realizable value of the property	:	₹1,59,44,886.00
Distress value of the property	:	₹1,41,73,232.00
Insurable value of the property (1063.20 X 2,800.00		₹29,76,960.00
Guideline value of the property (1063.20 X 10554.00)	:	₹1,12,21,013.00

Taking into consideration above said facts, we can evaluate the value of Valuation Report of Residential Flat No. 1003, 10th Floor, **"Oakwood"**, Oakwood - Ashwood Co-Op. Hsg. Soc. Ltd., ACME Ozone Project, Village - Chitalsar Manpada, Gut No. 61/1, 61/2, Taluka - Thane, District - Thane, Thane (West), PIN Code - 400 610, State - Maharashtra , India for this particular purpose at **₹ 1,77,16,540.00 (Rupees One Crore Seventy Seven Lakhs Sixteen Thousands Five Hundred And Forty Only)** as on 19th July 2024

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

NOTES



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

- I, Manoj Chalikwar with my experience and ability to judgment I am of the considered opinion that the fair market value of the property as on 19th July 2024 is ₹ 1,77,16,540.00 (Rupees One Crore Seventy Seven Lakhs Sixteen Thousands Five Hundred And Forty Only) Value varies with time and purpose and hence this value should not be referred for any purpose other than mentioned in this report.
- 2. This valuation is done on the basis of information, which the valuer has obtained by information provided by the client about the premises and location of the surrounding area and also prevailing rates in the surrounding area, and further subject to document as mentioned in valuation report.
- 3. This valuer should not be held responsible for authentication of documents, clear title and other such related matters. For that purpose Latest Legal Opinion should be sought.

PART III- VALUATION

I, hereby declare that

- a. The information furnished in part I is true and correct to the best of my knowledge and belief;
- b. I have no direct or indirect interest in the property valued:

ANNEXURE TO FORM 0-1

	Technical details		Main Building
1	No. of floors and height of each floor	÷	Ground + 3 Podiums + 28 Upper Floors
2	Plinth area floor wise as per IS 3361-1966	:	N.A. as the said property is a Residential Flat Situated on $10^{^{\mbox{th}}}$ Floor
3	Year of construction	:	2014 (As per occupancy certificate)
4	Estimated future life	:	50 Years Subject to proper, preventive periodic maintenance & structural repairs
5	Type of construction- load bearing walls/RCC frame/ steel frame	:	R.C.C. Framed Structure
6	Type of foundations	÷	R.C.C. Foundation
7	Walls	:	All external walls are 9" thick and partition walls are 6" Thk. Brick Masonery.
8	Partitions	:	6" Thk. Brick Masonery.
9	Doors and Windows	:	Teak Wood Door frame with Solid door with safety door, Powder coated Aluminum sliding windows with M. S. Grills, .
10	Flooring	:	Italian Marble Flooring.
11	Finishing	:	Cement Plastering with POP false Celling.



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

Technical details

Main Building


12	Roofing	and terracing	:	R. C. C. Slab.
13	Special a	architectural or decorative features, if any	:	No
14	(i)	Internal wiring – surface or conduit	:	Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with
	(ii)	Class of fittings: Superior/Ordinary/ Poor.		concealed
15	Sanitary	installations	:	As per Requirement
	(i) No. of water closets			
	(ii)	(ii) No. of lavatory basins		
	(iii)	No. of urinals	2	
	(iv)	No. of sink		TM
16	Class of white/ord	fittings: Superior colored / superior Jinary.	:	Superior Colored
17		nd wall nd length construction	:	6'.0" High, R.C.C. column with B. B. masonry wall
18	No. of lif	ts and capacity	:	3 Lifts
19	Undergro construc	ound sump – capacity and type of tion	÷	Connected to Municipal Sewerage System
20		ad tank , capacity construction	:	Connected to Municipal Sewerage System
21	Pumps-	no. and their horse power	:	May be provided as per requirement
22		nd paving within the compound nate area and type of paving	:	Chequred tiles in open spaces, etc.
23	•	disposal – whereas connected to public if septic tanks provided, no. and capacity	:	Connected to Municipal Sewerage System



Since 1989




Actual Site Photographs







Actual Site Photographs
















Route Map of the property



Note: Red marks shows the exact location of the property



Longitude Latitude: 19°14'0.1"N 72°58'18.3"E

Note: The Blue line shows the route to site distance from nearest Railway Station (Thane - 6.1 Km).



Page 14 of 21

Ready Reckoner Rate

		nual Stateme बाजारमूल्य दर	-			
me				V	aluation Guid	lelines User M
Year 2024-2025				I	anguage	English
	Selected District	Thane				
	Select Taluka	Thane				
	Select Village	Gavache Nav : Ch	italsar Manpada (Th	ane Ma		
	Search By	©Survey No.	SubZones			
	Enter Survey No	61		Search	I	
भाग	खुली जमीन	निवासी सदनिका	ऑफ़ीस दुकाने	औद्योगिक	एकक (Rs./)	Attribute
31/1/A-शुभारंभ ही. कॉप	<u>वेक्स</u> 48300	115100	132800 152600	132800	चौ. मीटर	सर्वेक्षण नंबर

Rate to be adopted after considering depreciation [B + (C X D)]	1,13,600.00	Sq. Mtr.	10,554.00	Sq. Ft.
Percentage after Depreciation as per table(D)	10%			
The difference between land rate and building rate(A-B=C)	72,555.00			
Stamp Duty Ready Reckoner Market value Rate for Land (B)	48300			
Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate (After Increase/Decrease) (A)	1,20,855.00	Sq. Mtr.	11,228.00	Sq. Ft.
Increase by 5% on Flat Located on 10 th Floor	5755			
Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate for Flat	115100			

Multi-Storied building with Lift

For residential premises / commercial unit / office on above floor in multistoried building, the rate mentioned in the ready reckoner will be increased as under:

	Location of Flat / Commercial Unit in the building	Rate
a)	On Ground to 4 Floors	No increase for all floors from ground to 4 floors

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

b)) 5 Floors to 10 Floors Increase by 5% on units located between 5 to 10 floors	
c)	11 Floors to 20 Floors	Increase by 10% on units located between 11 to 20 floors
d)	21 Floors to 30 Floors	Increase by 15% on units located between 21 to 30 floors
e)	31 Floors and above	Increase by 20% on units located on 31 and above floors

Depreciation Percentage Table

Completed Age of Building in Years	Value in percent after depreciation			
	R.C.C Structure / other Pukka Structure	Cessed Building, Half or Semi-Pukka Structure & Kaccha Structure.		
0 to 2 Years	100%	100%		
Above 2 & up to 5 Years	95%	95%		
Above 5 Years	depreciation is to be considered. However	After initial 5 year for every year 1.5% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 85% of Market Value rate		





Since 1989



Page 16 of 21

Price Indicators

roperty			Flat			
ource			https://www.99acres.com/			
oor			-			
			Carpet	Built Up	Saleable	
rea			900.00	1,080.00	1,296.00	
ercentage			-	20%	20%	
Rate Per Sq. Ft.			₹21,111.00	₹17,593.00	₹14,660.00	
99acres	Buy~ E	nter Locality / Project /	Society / Landmark	• • Q	Post property	
Mamas Plate in These s	Flate in Thoma Martin	3 BHK Flats in Thane West			Posted on May 24, 2024	
✓ Vertified ⊕						
₹ 1.9 Cr ⊚					Contact Dea	
Estimated EMI ₹ 1,51.	754	Flat/Apartment	for Sale d Ashwood, Thane West		🗇 Shor	
RERA STATUS	AVAILABLE Websit	te: https://maharerait.mah				
Overview	Society	Dealer Details		stry Record Society	Reviews >	
			Price R 1.9 Crore+ Govt 0 @ 21,111 per sq.ft. # Floor Number 14 th of 27 Floors Overlooking Others	Charges & Tax Acr View Price Details Tha Eas	Address ne Oakwood and Ashwood ine West Facing t Property Age 10 Year Old	
Place	s nearby /est				View All (50)	
💡 nilkantesh	war mandir	Hdfc bank ATM	🔚 Icici bank ATM 🔚 Stat	te bank of india ATM	Dentales 💽 Derma Villa	
	onsider this pro	perty?				
Why you should c						
1 100						
Why you should c						
1 100						





Property		Flat		
Source		Housing.Com		
Floor		-		
		Carpet	Built Up	Saleable
Area		616.00	739.20	887.04
Percentage		-	20%	20%
Rate Per Sq. Ft.		₹20,292.00	₹16,910.00	₹14,092.00
HOUSING.c	OM Buy In Thane V	anpada X + Add	e Do	wnload App List Property Pree 🔊 s
	Home / Thane / Ghodbunder Road / Thane Wes	it / Manpada / ACME Ozone Phase 2		Last updated: Jul 5, 2024 0
	ACME Ozone Phase 2 💌	REBA		₹1.25 Cr - 2.0 Cr ₹20.28 K/sq.ft EMI starts at ₹62.02 K
	By ACME GROUP			Basic Price
	Manpada, Thane West, Ghodbunder Road	i, Thane		& Contact Seller
	* 4 Write a Review			
	Cover Image		Project	tour Alexandre Martin
			SHARE 🗘 SAVE	THE PARTY AND
	120/			
	EM			and the second s
	E			
			-	
	Elile			
			A.	29 more
		ACME		
		(D) View Sample 2 BHK	and the second sec	
	and her and her and			A 1
	2, 3 BHK Apartments Configurations	Dec. 2018 Possession Starts	₹20.28 K/sq.ft Avg. Price	616 sq.ft 984 sq.ft. (Carpet Area)
	Configurations	Possession Starts	Avg. Phce	Sizes ()
	Overview/Home Highlights	Around This Project More Abou	t Project Project Propertie	About Project Record
				a reserved to a
			Nice of	oice. Let's connect with the seller
	Why ACME Ozone Phase 2?		Nice ch	oice. Let's connect with the selier
	Access to ATM, library, infinity pool.	cycling & jogging track, and steam room	🖉 Nice ch	oice. Let's connect with the seller
	Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem	ax Wonder Mall are just 1.9 km away		Contact Us
	 Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 1.2 km away from Tikuji-ni-wadi Me 	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station		
	 Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 1.2 km away from Tikuji-ni-wadi Me Located near Jupiter Hospital, Thar 	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station ie (3.7 km)		Contact Us
	 Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 1.2 km away from Tikuji-ni-wadi Me 	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station ie (3.7 km)	Please shu Name	Contact Us are your contact
	 Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 1.2 km away from Tikuji-ni-wadi Me Located near Jupiter Hospital, Thar 	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station ie (3.7 km)	Please shi	Contact Us are your contact
	Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 12 km away from Tikuji-ni-wadi Me Located near Jupiter Hospital, Thar Situated just 1.9 km from ThaneOne Property Location	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station ie (3.7 km)	Please shu Name	Contact Us are your contact
	Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 12 km away from Tikuji-ni-wadi Me Located near Jupiter Hospital, Than Situated just 1.9 km from ThaneOne Orego Property Location Manpada, Thane West,	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station le (3.7 km) Corporate Business IT Park	Please shu Narrie +91 ▼ P Email Z Tagree to	Contact Us are your contact hone be contacted by Housing and other
	Access to ATM, library, infinity pool, National College, Thane, and Cinem 12 km away from Tikuji-ni-wadi Me Located near Jupiter Hospital, Thar Situated just 1.9 km from ThaneOne Property Location	ax Wonder Mall are just 1.9 km away tro Station le (3.7 km) Corporate Business IT Park	Please shu Name 491 ▼ P Email 2 Lagree to agents vi	Contact Us are your contact thene





An ISO 9001 : 2015 Certified Company

Sale Instances

perty	Flat	Flat				
rce	Index no.2	Index no.2				
r	-					
	Carpet	Built Up	Saleable			
a	730.00	876.00	1,051.20			
centage	-	20%	20%			
e Per Sq. Ft.	₹18,904.00	₹15,753.00	₹13,128.00			
		(10,100.00	(10,120.00			
4527335	सूची क्र.2	दुय्यम निबंधक : सह दु.नि.ठाप	गे 5			
17-03-2024	र्यूपा अन्य	दस्त क्रमांक : 4527/2024	15			
		नोटंणी :				
Note:-Generated Through eSearch						
Module, For original report please contact		Regn:63m				
concern SRO office.						
2	गावाचे नावः चितळसर मान	ापाडा				
(1)विलेखाचा प्रकार	करारनामा		î.			
	13800000					
 (3) बाजारभाव(भाठेपटटयाच्या बाबतितपटटाकार आकारणी देतो की पटटेदार ते नमुद्र करावे) 						
	स) 1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे चितळसर मानपाडा,सदनिका					
	 पालिकेचे नात-प्राणे म न या इतर वर्णन 	 इतर माहिती· मोजे चितळसर मानग 	ाडा सदनिका			
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)						
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ			
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 चौ.फुट कार्पेट	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ,वॉड्रोब एरिया			
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-3	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ (,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-3	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ (,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-3	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ (,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास)	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-3	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ (,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ 	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-3	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ (,वॉड्रोब एरिया ३ई-3)- 1,24,100/-(
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्हा. 	नं.801,8 वा मजता,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ५ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे :	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ट,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;)			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या 	नं.801,8 वा मजला,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वॅकटाशेषय्या वय:-5	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍको ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा :	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजता ,			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा 	नं.801,8 वा मजला,ओकवुड बिल्डींग,ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा,ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटाशेषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉळ नं: 12, एनसीसी अर्थन	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍको ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा :	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजता ,			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रकळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वॅकटार्श्वायया वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो ति,ऍक्मे अ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कॉर्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31-: व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ :,वॉड्रोब एरिया ३ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजता , त. क्.ब्.राण्गारेड्यूं. पिन			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वॅंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोठ नं: नरसिंगी,हैदराबाद, आंधा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया ३ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) के 10 वा मजला , त, क्.ब्.राणारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल,चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटाशेषय्या वय:-6 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोड	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोठ नं: नरसिंगी,हैदराबाद, आंधा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया ३ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) के 10 वा मजला , त, क्.ब्.राणारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेखा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकारचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटार्ग्रेषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोव कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे अ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : वन , रोठ नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्र.ब्.रा	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजला , न: 10 वा मजला , क: 10 वा मजला , मजला , इमारतीचे णारेड्र्]. पिन			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेखा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटार्ग्रेषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोव कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रवित सिंह बैस वय:-37; पत्ता:-	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे अ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : वन , रोठ नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.राग प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजला , ने: 10 वा मजला , ने: 10 वा मजला , ने: 10 वा मजला , ने: 10 वा मजला , मजला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी टेण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-पा पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा निव आदेश त्र कर्या केंद्र क्रिया कर्या केंद्र केंद्र	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटार्ग्रेषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोव कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे अ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : वन , रोठ नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.राग प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजला , न: क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हिकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रक्ति सिंह बेस वय:-37; पत्ता:- रॉयल, आधार रेसीडेंसी , ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे अ ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्र.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा !खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्वा. पिन वा मजला , इमारतीचे ण्यारेड्र्वा. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वॅकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-शकि सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आरार रेसीडेंसी , ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ले	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वॅकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-शकि सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आरार रेसीडेंसी , ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ले	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रक्ति सिंह बेस वय:-37; पत्ता:- रॉयल, आधार रेसीडेंसी , ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्यूं. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्र्यूं. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेख्ता. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-युवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोठ कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रक्ति सिंह बैस वय:-36 पत्ता नाव: -, अप्रत रेसीडेंसी , ब्लॉक नं: -, रोठ नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ल रॉयल, आधार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोठ नं: पं नं:-ASIPG6267D	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेखा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक 	नं.801,8 वा मजता, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलस्मी - वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रवित सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-ASIPG6267D 11/03/2024	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्यूं. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्र्यूं. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिट्रन ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्पाचा दिनांक 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित, एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटाप्रोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:-भुवनाम नागलस्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आधार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आधार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-ASIPG6267D 11/03/2024	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्यूं. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्र्यूं. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी टेण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/सिंहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-पा पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नॉटणी केल्पाचा दिनांक (11) अनुक्रमांक, खंठ व पृष्ठ 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ADKPB3726E 1): नाव:-प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आयार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमुता गौड वय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आयार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्यूं. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्र्यूं. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक आरेद्य केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र केंद्र नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंद्रणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA372&E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोठ कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रक्ति सिंह बैस वय:-37, एत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पी नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ते रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पी नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024 966000	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्र्यूं. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्र्यूं. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक आरोदश नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्पाचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंदार्थ शुरूक (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी श्रूल्क 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोट कोड:-500075 पॅन नं:-ADKPB3726E 1): नाव:-प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आयार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमुता गौड वय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आयार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पं नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) नं: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे ण्गारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जला , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन पेणा-पा पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नेंद्रणी केत्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (13) बाजारभावाप्रमाणे नेंदणी शुल्क (14) शेरा 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA372&E 2): नाव:- भुवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन , रोठ कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:-प्रक्ति सिंह बैस वय:-37, एत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पी नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड वय:-38; पत्ता:-प्ते रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पी नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024 966000	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि,ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : 5 पत्ता:-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा : वन , रोड नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 व : तं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश, क्.ब्.रा प्लॉट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा खरण रोड नं.2,ठापे प, महाराष्ट्र, ठाणे. पि र्ट नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा मद	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ;,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. धिन वा मजला , इमारतीचे णगारेड्रां. धिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन जता , इमारतीचे नाव:			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी टेण्यात असेल तेखा. (7) टस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन पेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्पाचा दिनांक (11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (13) बाजारभावाप्रमाणे मेंदणी शुल्क (14) रोरा मुल्पांक नासाठी विचारात घेतलेला तप्रगीत:-: 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- युवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन, रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:- प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड बय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024 966000 30000	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि.ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : पत्तांट नं: सदनिका नं.1010 , माळा : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन द नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ र,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने: 10 वा मजता , त, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे णारेड्र्वा. पिन मजला , इमारतीचे नाव: न कोड:-400610 पॅन बता , इमारतीचे नाव: कोड:-400610 पॅन			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन पेणा-पा पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नेंद्रणी केत्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (13) बाजारभावाप्रमाणे नेंदणी शुल्क (14) शेरा 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- युवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन, रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:- प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड बय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024 966000 30000	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि.ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : पत्तांट नं: सदनिका नं.1010 , माळा : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन द नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ट,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) के 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे णारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नावः न कोडः-400610 पॅन बला , इमारतीचे नावः कोडः-400610 पॅन			
 (4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्पास) (5) क्षेत्रफळ (6) आकारणी किंवा जुडी टेण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/सिंहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-पा पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नेंद्रणी केल्पाचा दिनांक (10) दस्त नेंद्रणी केल्पाचा दिनांक (10) दस्त नेंद्रणी केल्पाचा दिनांक (11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (13) बाजारभावाप्रमाणे नेंद्रणी शुल्क (14) शेरा मुल्पांक न्याठी विचारात घेतलेला तपसील:-: मुंद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- 	नं.801,8 वा मजला, ओकवुड बिल्डींग, ओ खेवरा सर्कल, चितळसर मानपाडा, ठाणे प 27.45 चौ.फुट कार्पेट सहित,एक स्टील्ट (Survey Number : गट नं.61/1,61/2)) 729.69 चौ.फूट 1): नाव:-अमिसागड्डा वेंकटारोषय्या वय:-5 इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन कोड:-500075 पॅन नं:-ADKPA3726E 2): नाव:- युवनाम नागलक्ष्मी वय:-56 पत्ता नाव: -, ब्लॉक नं: 12, एनसीसी अर्बन बन, रोट कोड:-500075 पॅन नं:-ANKPB2126R 1): नाव:- प्रवित्त सिंह बैस वय:-37; पत्ता:- रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-AVFPB9056R 2): नाव:-अमृता गौड बय:-38; पत्ता:-प्ले रॉयल, आघार रेसीडेंसी, ब्लॉक नं: -, रोड नं: पॉ नं:-ASIPG6267D 11/03/2024 4527/2024 966000 30000	कवुड-ऍशवुड को ऑ ही सो लि.ऍक्मे द ,सदनिकेचे क्षेत्र 729.69 ची.फुट कार्पेट कार पार्किंग स्पेस नं.7,(झोन न 7/31- : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : व सर्वे नं.46, हिस्सा नं.2/1 व 6, सर्वे : : पत्तांट नं: सदनिका नं.1010 , माळा : नं: नरसिंगी,हैदराबाद, आंध्रा प्रदेश :-प्लॉट नं: सदनिका नं.1010 , माळा नं: 10 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन द नं: सदनिका नं.1906 , माळा नं: 19 वा !खरण रोड नं.2,ठाणे य, महाराष्ट्र, ठाणे. पिन	ओझोन प्रोजेक्ट,ऑफ ट,वॉड्रोब एरिया 3ई-3)- 1,24,100/-(नं.46, हिस्सा नं.5 ;) ने 10 वा मजला , व, क्.ब्.राण्गारेड्रां. पिन वा मजला , इमारतीचे णारेड्रां. पिन मजला , इमारतीचे नावः न कोडः-400610 पॅन बला , इमारतीचे नावः कोडः-400610 पॅन			



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

у	Flat				
	Index no.2				
	-				
	Carpet	Built Up	Saleable		
	770.00	924.00	1,108.80		
tage	-	20%	20%		
er Sq. Ft.	₹17,922.00	₹14,935.00	₹12,446.0		
2280174 04-05-2024 Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact	सूची क्र.2	दुय्यम निबंधक : सह दु.नि. दस्त क्रमांक : 22801/20 नोदंणी : Regn:63m			
concern SRO office.		i cegnioonn			
	गावाचे नाव : चितळसर मान	पाडा			
(1)विलेखाचा प्रकार	करारनामा				
(2)मोबदला	13800000				
(3) बाजारभाव(भाडेपटटयाच्या बाबतितपटटाका	11175825.5				
आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)					
	1) पालिकेचे नाव:ठाणे म.न.पा.इतर वर्णन :, इतर माहिती: सदनिका नं. 2104,21 वा मजला,अल्पिणीया बिल्डिंग,अल्पिणीया को. ऑप. हौ. सो. ति.,एक्मे ओझोन प्रोजेक्ट,घोडबंदर रोख समोर,चितळसर मानपाडा,ठाणे प.,क्षेत्र 67.39 चौ. मीटर कारपेट व बाल्कनी चे क्षेत्र 4.16 चौ. मीटर,सोबत एक्सक्तूजिव्ह एमिनीटी वन कार पार्किंग स्पेसेस,(झोन नं. 7/31 एफ -3 ई 3)((Survey Number : 46. Hissa No.2/1 and 6, Gut No. 61/1, & 61/2 ;))				
(5) क्षेत्रफळ	78.70 चौ.मीटर				
(८) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेप्हा.					
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्पास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-डॉ. संकेत आर नेवाळे वय:-38 पत्ता: अल्पिणीया बिल्डिंग , ब्लॉक नं: -, रोड नं: चितळ AHPPN5932Q 2): नाव:-आरती राणा वय:-33 पत्ता:-प्लॉट नं: , ब्लॉक नं: -, रोड नं: चितळसर मानपाडा, ठाणे	सर मानपाडा, ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पि 2104 , माळा नं: 21 वा मजला, इमार्ट , महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610	ान कोञ्ठः-400610 पॅन नं:- रीचे नाव: अस्पिणीया बिल्डिंग पॅन नं:-BAEPR2632A		
	1): नाव:-अभिजित देवाप्पा पार्टील वय:-28; प				
दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	लक्ष्मी पार्क फेज-1, ब्लॉक नं: -, रोड नं: लोकम CMZPP2005B 2): नाव:-मीना ठी पाटील वय:-53; पत्ता:-प्लॉर पार्क फेज-1, ब्लॉक नं: -, रोठ नं: लोकमान्य नग	ट नं: ए-602, बिल्डिंग नं. सी 3, माळा नं	: -, इमारतीचे नाव: लक्ष्मी		
	CKIPP2923F				
(9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक	13/10/2022				
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	13/10/2022				
(11)अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ	22801/2022				
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	966000				
(13)बाजारधावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000				
(14)म्रोरा					
(14/*)<)					
(14)श्वर मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:					





An ISO 9001 : 2015 Certified Company

DEFINITION OF VALUE FOR THIS SPECIFIC PURPOSE

This exercise is to assess Fair Market Value of the property under reference as on 19th July 2024

The term Value is defined as:

"The most probable price, as of a specified date, in cash, terms equivalent to cash, or in other precisely revealed terms for which the specified property rights would sell after reasonable exposure in a competitive market under all conditions requisite to a fair sale, with the buyer and seller each acting prudently knowledgeably and for self interest assuming that neither is under undue duress".

Fundamental assumptions and conditions presumed in this definition are:

- 1. Buyer and seller are motivated by self-interest.
- 2. Buyer and seller are well informed and are acting prudently.
- 3. The property is exposed for a reasonable time on the open market.
- 4. Payment is made in cash or equivalent or in specified financing terms.

UNDER LYING ASSUMPTIONS

- 1. We assume no responsibility for matters of legal nature affecting the property appraised or the title thereto, nor do we render our opinion as to the title, which is assumed to be good and marketable.
- 2. The property is valued as though under responsible ownership.
- 3. It is assumed that there are no hidden or unapparent conditions of the subsoil or structure that would render it more or less valuable. No responsibility is assumed for such conditions or for engineering that might be required to discover such factors.
- 4. There is no direct/ indirect interest in the property valued.

Since 1989

5. The rates for valuation of the property are in accordance with the Govt. approved rates and prevailing market rates.





DECLARATION OF PROFESSIONAL FEES CHARGED

We hereby declare that, our professional fees are not contingent upon the valuation findings. However, if the statute AND/OR clients demands that, the fees should be charged on the percentage of assessed value then, with the full knowledge of the AND/OR end user, it is being charged accordingly.

VALUATION OF THE PROPERTY PREMISES

Considering various parameters recorded herein above, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighborhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed and valued for banking purpose as on day for ₹ 1,77,16,540.00 (Rupees One Crore Seventy Seven Lakhs Sixteen Thousands Five Hundred And Forty Only).

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.

Manoj Chalikwar

Govt. Reg. Valuer Chartered Engineer (India) Reg. No. IBBI/RV/07/2018/10366 Cosmos Bank Empanelment No.:



